

६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरीकांना राज्य परिवहन  
महामंडळाच्या साध्या बसमध्ये प्रवासासाठी  
५०% सवलत देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
गृह विभाग

शासन निर्णय क्र. एसटीसी ३४०४/सीआर ८४/परि-१,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२, दिनांक - २७ जुलै, २००४.

- वाचा :- १) शासन निर्णय, गृह विभाग, क्रमांक एसटीसी १९९५/२०३९/प्र.क्र.१२०/परि-१,  
दिनांक २५.१.९६  
२) शासन निर्णय, गृह विभाग, क्रमांक एसटीसी ३४००/६३१/प्र.क्र.३१/परि-१,  
दिनांक २०.६.२०००.  
३) शासन निर्णय, गृह विभाग, क्रमांक एसटीसी १९९८/६६७/प्र.क्र.३६/परि-१,  
दिनांक २५.१०.२०००  
४) शासन निर्णय, गृह विभाग, क्रमांक एसटीसी ३४०१/प्र.क्र.११२/परि-१,  
दिनांक ६.९.२००१

शासन निर्णय :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या साध्या बसमध्ये प्रवास करण्यासाठी ६५ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरीकांना संदर्भाधीन क्रमांक (४) च्या शासन निर्णयान्वये दिनांक २०.९.२००१ पासून ३३.३३% सवलत देण्यात येत आहे.

यासंदर्भात ज्येष्ठ नागरीकांना साध्या बसमध्ये प्रवास सवलत पूर्वीप्रमाणे ५०% करण्यात यावी, अशा प्रकारची निवेदन शासनास प्राप्त झाली होती. या सर्वांचा विचार करून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या साध्या बसमध्ये प्रवास करण्याकरीता ज्येष्ठ नागरीकांना दिनांक १.७.२००४ पासून ५०% सवलत देण्यात यावी, असा निर्णय शासनाने घेतलेला आहे.


राज्य परिवहन महामंडळातर्फे ज्या महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात नागरी वाहतूक सुरु आहे त्या क्षेत्रांना ही सवलत सध्या लागू करण्यात आली नाही.

उपरोक्त सवलतीपोटी येणारा खर्च "२०४१-वाहनावरील कर-२००१-मंचालन व प्रशासन (०१) आरक्षण (०१) (०१) परिवहन आयुक्त-४३ अर्थसहाय" या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व त्यासाठी मंजूर केलेल्या अनुदानातून मागण्यात यावा.

या यांजनेवरील खर्चाच्या प्रतिपूर्तीची मासिक मागणी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने परिवहन आयुक्त याचेकडून नोंदवावी याबाबतची देखरेख मादर करण्याबाबतची कार्यपध्दती परिवहन आयुक्त कार्यालयाने निधीर्गित करून घ्यावी आणि ही प्रतिपूर्ती विनचूक असण्याची दक्षता घ्यावी.

हा शासन निर्णय दिनांक विधानाचार्य अमोघचरण संदर्भ क्र. संख्या १८२/२००४/व्य-१, दिनांक २६.२००४ अन्वये मिळालेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

  
( सा.गो. पनाड )

कार्यासन अधिकारी, गृह विभाग, महाराष्ट्र शासन

प्रति,

उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई.

सचिव, महाराष्ट्र राज्य, मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई.

महाव्यवस्थापक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई.

परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई.

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई.

महालेखापाल (लेखा परिक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई.

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर

महालेखापाल (लेखा परिक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर

प्रधान सचिव (परिवहन), मंत्रालय, मुंबई

सर्व जिल्हाधिकारी

मा. मंत्री (परिवहन) यांचे खाजगी सचिव

मा. राज्यमंत्री (परिवहन) यांचे खाजगी सचिव

विन विभाग (का.सा.उ./ व्यय-८)

महसूल व वन विभाग

निधड नस्ती.

.....